

Date: July 17, 2024

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001

**BSE SCRIP CODE: 539762** 

Sub: Newspaper Publication - Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024.

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the newspaper publication of the unaudited financial results of the Company for the quarter ended June 30, 2024, published on July 17, 2024 in Financial Express and Mumbai Lakshdeep.

Kindly take the same on records.

Thanking you.

Yours faithfully,

For Modern Engineering and Projects Limited

Sanjay Jha
Company Secretary

Encl.: As above



# ANALYSTS OPTIMISTIC ABOUT FUTURE

# Wipro likely to see flat revenue growth

PADMINI DHRUVARAJ Bengaluru, July 16

WIPRO IS LIKELY to see flat sequential revenue growth in the quarter ended June, but the topline is expected to surpass the midpoint of its guidance range of (-1.5%) to 0.5%, analysts have said. Many industry analysts believe the worst is behind the company and have provided a cautiously optimistic outlook on its performance.

Five brokerage firms, on average, expect Wipro's revenue to rise marginally to ₹22,261 crore in April-June from ₹22,208.3 crore in the March quarter. The company is set to announce its Q1 earnings on July 19.

An earnings preview report from Kotak Institutional Equities stated: "We expect flat revenues for the quarter. We attribute relatively strong performance to strength in Capco and likely recovery in the Americas market. We expect strong deal signings after multiple quarters of disappointment."

Similarly, JM Financial Institutional Securities expects a 0.2% constant currency revenue growth, with a 20 basis points cross-currency headwind translating into flat quarter-onquarter (q-o-q) revenue growth for IT services. "We expect the pick-up in Capco to continue to drive BFSI segment growth," the brokerage firm said in a report.

Further, brokerages expect Wipro's operating margins or earnings before interest and tax

**Q1 EARNINGS FORECAST** Average of 5 brokerage (in ₹ cr) \$\frac{1}{2}\$ % growth, q-o-q 22,261 16.40% 2,958 PAT Revenue

**RESULTS** 

(Ebit) margin to improve due to the company's cost containment and efficiency measures.

"We forecast a 30 basis point increase in Ebit margin q-o-q," Kotak said. Nomura also highlighted continued cost control programs and higher utilisation at Capco as key drivers behind a projected 30 bps

expansion in Ebit margins. In the March quarter, operating margin stood at 16.4%. Meanwhile, the net profit is projected to increase by 4% q-oq to ₹2,958 crore. Following sev-

eral disappointing quarters, Wipro has shown signs of robustness in its deal signings in the June quarter, including a landmark mega-deal in the communications vertical—its first since 2021. This is anticipated to catalyse growth and bring positive momentum. The banking, financial services and

insurance (BFSI) segment, driven by Capco's performance, is also expected to see continued growth despite sustained stress in other sectors such as telecom and hi-tech, JM Financial Institutional Securities said.

The consulting business, particularly in the BFSI vertical, is expected to show

> signs of recovery. ICICI Securities pointed out some positive developments in this area, likely influenced by Capco's performance and broader market trends. However, sectors

like retail and communications might see continued softness due to cautious client spending , as indicated by Motilal Oswal Financial Services.

Additionally, the appointment of Srinivas Pallia as CEO is seen as a significant leadership shift aimed at revitalising Wipro's strategic direction.

# Tata Power lines up ₹20K cr capex

**RAGHAVENDRA KAMATH** N CHANDRASEKARAN, Mumbai, July 16

**TATA POWER PLANS** to invest ₹20,000 crore towards capital expenditure in FY25. This is over and above the ₹12,000 crore invested in FY24, the company's chairman N Chandrasekaran said on Tuesday.

Addressing shareholders at the company's annual general meeting (AGM), Chandrasekaran said the company will explore participation in small modular nuclear reactors once the government grants the necessary permissions. In addition, the company will pursue new distribution expansion opportunities in other states, as these opportunities arise and align with government policies.

CHAIRMAN, TATA POWER

THE FIRM IS WELL POSITIONED TO LEAD GREEN ENERGY SHIFT WITH A FOCUS ON PROVIDING ROUND-THE-CLOCK RENEWABLE ENERGY

"A large part of this (capex) will be towards accelerating the company's renewable energy portfolio and balance towards transmission and distribution businesses," he said.

Further, Chandrasekaran said the company targeting 50 million consumers through distribution business expansion, from the present 12.5

million consumers.

"The company is well positioned to lead India's green energy shift with a focus on providing round-the-clock renewable energy, especially to commercial and Industrial consumers," he added.

The chairman informed the shareholders that the company is aiming for a 15 GW clean

energy portfolio in five years from the existing 9 GW, both from existing and ongoing projects. Tata Power has aggressive growth in rooftop solar, aiming for increased market share on the back of PM Surya Ghar Yojana, he said.

The company has set up a new 4.3GW solar cell and module manufacturing plant in Tamil Nadu and is leading with 5,500 public and captive chargers in over 530 cities, and over 86,000 home chargers installed.

The company is fully geared to solarise homes through its 'Ghar Ghar Solar' initiative under PM Surva Ghar Yojana executed over 2GW rooftop projects so far and has an order book of ₹2,800 crore.

# Happiest Minds rolls out Al-infused solution

HAPPIEST MINDS TECH-**NOLOGIES** has launched Happiest Minds'WATCH360, aimed at simplifying IT infrastructure management for organisations. This service provides efficient round-the-clock IT management, enabling businesses to focus more on their core functions and strategic initiatives.

Powered by ELLIPSE, an AIinfused platform, WATCH360 uses machine learning to auto mate processes and provide real-time insights. This leads to improved IT efficiency, cost savings, and seamless service delivery, all backed by strong SLAs. -FE BUREAU

# Saas unicorn Icertis to ramp up GenAI spends

S SHANTHI Bengaluru, July 16

**SOFTWARE-AS-A-SERVICE** 

(SAAS) UNICORN Icertis has doubled its investment in generative artificial intelligence (genAI) in the last one year and plans to scale it further in the next 12 months.

"Our genAI investment is a comprehensive effort that encompasses training, tools, engineering and more to harness the technology's full potential within our organisation and for our customers," Monish Darda, chief technology officer (CTO) and cofounder, Icertis, told FE. "Expanding our capabilities and reach in this area is a priority," he added.

This will include further investments across talent, tech-

nology and training programmes, the company said.

The Bellevue (US)-headquartered company was founded by Darda and Samir Bodas in 2009 and offers contract life cycle management (CLM) services. It achieved the milestone of \$250 million in annual recurring revenue (ARR) last year. It is also reportedly the only pure-play CLM management company in India to reach the milestone. "Going from \$10 million to \$250-million ARR is the toughest for any company," Darda said.

The two key reasons behind the surge in revenue, he said, were leveraging GenAI and the increased demand for CLM services during tough times. "The domain we are in—CLM in general and especially contract intelligence—does three things.

MONISH DARDA, CTO & CO-FOUNDER, ICERTIS

GENAI INVESTMENT IS A COMPREHENSIVE EFFORT THAT ENCOMPASSES TRAINING, TOOLS, **ENGINEERING TO HARNESS** TECH'S FULL POTENTIAL

increases compliance. During any headwind, when companies cut down costs, they invest in technology that helps them do these three things," he said.

It saves money, reduces risk and

Another reason was the introduction of GenAI copilots in the middle of the slowdown, Darda added. The company has

since then been scaling up its GenAI offerings.

In May 2023, it launched Icertis ExploreAI—its next-generation AI-powered contract intelligence partner—with generative, assistive, natural language capabilities. The company claims that Icertis Copilots are today the fastest-growing

products in the business, marking a new milestone following their introduction as the first GenAI applications for enterprise contract management in July last year.

Icertis is backed by investors, including B Capital Eight Roads Ventures, Soft-Bank and Greycroft, and counts Mercedes-Benz, Airbus, Accenture, Microsoft, Google, Lupin, Infosys, Wipro and Cognizant, among others, as its clients. Around 30% of the startup's clients are Fortune 100 companies.

Icertis employs a global workforce of more than 2,000, with approximately 80% based in India. Additionally, it employs around 900 engineers in the country. It plans to continue hiring in FY25 as it invests back into the business.

# ASHIKA

#### ASHIKA CREDIT CAPITAL LIMITED CIN: L67120WB1994PLC062159

Trinity, 226/1, A.J.C Bose Road, 7th Floor, Kolkata-700020

Tel: (033) 40102500; Fax: (033) 40102543, Email: secretarial@ashikagroup.com; Website: www.ashikagroup.com

NOTICE OF THE 31ST ANNUAL GENERAL MEETING, INFORMATION ON E-VOTING AND BOOK CLOSURE

# Annual General Meeting:

NOTICE is hereby given that the Thirty-First (31st) Annual General Meeting (AGM) of the members of Ashika Credit Capital Limited ("the Company") will be held on Saturday the 10th Day of August, 2024 at 11:30 A.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice convening the 31st AGM, in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 ("Act") and the Rules made thereunder, read with General Circular Nos. 14/ 2020 dated April 8, 2020 and 17/2020 dated April 13, 2020, followed by General Circular Nos. 20/2020 dated May 2020, and subsequent circulars issued in this regard, the latest being 10/2022 dated December 28, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI"), Circular(s) dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 5, 2023, October 6, 2023, and October 7 2023 ("SEBI Circulars") and other applicable circulars issued in this regard from time to time. The 31st AGM of the Company is being held through VC / OAVM without the physical presence of the

members at a common venue. The proceedings of the AGM will be deemed to be conducted at the Registered Office of the Company which shall be the deemed Venue of the AGM. Pursuant to the afore-mentioned MCA and SEBI Circulars, and the relevant provisions of the Act

and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Notice convening the 31st AGM alongwith the Annual Report for the Financial Year 2023-2024 has been dispatched on Tuesday, 16th July, 2024 through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ the Depository Participant(s).

Members may note that the Notice of the 31st AGM and the Annual Report for the Financial Year 2023-2024 is available on the Company's website at the link https://ashikagroup.com/investor\_relation\_details.php? category=annual-reports-notice-of-agm, websites of the Stock Exchange where the Company shares are listed viz., www.bseindia.com, and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. The physical copy of the Annual Report shall be made available to the Member(s) who may request for the same in writing to

#### Instructions for Remote E-voting and E-voting during the AGM: In compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management

and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI Listing Regulations and in terms of SEBI Circular no. SEBI/HO/CFD/CMD/ CIR/P/2020/242 dated December 9, 2020 in relation to "e-voting Facility Provided by Listed Entities"; the Members are provided with the facility to cast their vote electronically, through the e-voting services provided by NSDL, on all the resolutions set forth in this Notice The facility of casting votes by a member using remote e-voting system before the Meeting as well as remote e-voting during the AGM will be provided by NSDL. The instructions for remote e-voting as well as e-voting during the AGM are given in Point No. 21 of the AGM Notice. Members are requested to take note of the following:

Commencement of remote e-voting	Wednesday, the 7th Day of August, 2024, 09:00 A.M. IST			
End of remote e-voting	Friday, the 9th Day of August, 2024, 05:00 P.M. IST			
The second constitution and the shell be dis-	blad by NCDI for all and beautiful and an arrival and a second a second and a second a second and a second a second and a second a second and a second a second and a second a second and a			

The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and members will not be allowed to vote electronically beyond the above date and time.

All the members are hereby informed that:

- A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on Saturday, the 3rd Day of August, 2024 ('cut-off date') shall be entitled to vote in respect of the shares held, by availing the facility of remote e-voting prior to the AGM or remote e- voting during the AGM.
- ii) Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. Saturday, the 3rd Day of August, 2024, may cast their votes electronically through remote e-voting by obtaining the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or mdpldc@yahoo.com.
- iii) The Members can opt for only one mode of remote e-voting i.e. either prior to the AGM or during the AGM. Members who have voted through Remote e-Voting will be eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote at the AGM.
- iv) Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently or cast the vote again. The facility for voting through electronic voting system shall also be made available during the AGM. Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting and otherwise not barred from doing so, shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM.
- v) Mr. Mohan Ram Goenka, Practising Company Secretary (CP No. 2551), Partner at M/s. M.R. & Associates Practicing Company Secretaries, has been appointed by the Board of Directors of the Company as the Scrutinizer for conducting the remote e-voting process as well as the e-voting system on the date of the AGM, in a fair and transparent manner, and he has communicated his willingness to be appointed.
- vi) In case of any gueries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager at evoting@nsdl.co.in

### **Book Closure**

Date: 16.07.2024

Place: Kolkata

42(5) of the Listing Regulations, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, the 3rd Day of August, 2024 to Saturday, the 10th Day of August, 2024 (both days inclusive). For Ashika Credit Capital Limited

Pursuant to the provisions of Section 91 of Companies Act, 2013 and rules thereon, read with Regulation

(Anju Mundhra) Company Secretary FCS: 6686

Modern Engineering and Projects Limited and Projects Limited Formerly known as Modern Converters Limited) CIN: L01132MH1946PLC381640 103/4 Plot -215, Free Press House, Fl-10, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021 E-mail: cs@mep.ltd; Website: www.mep.ltd; Telephone No.: 022-66666007 Statement of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024 ₹ in Lakhs (Except earnings per share data)

	Particulars	Quarter Ended			Year Ended
Sr. No.		June 30, 2024	March 31, 2024 Audited	June 30, 2023 Unaudited	March 31, 2024 Audited
		Unaudited			
1	Income :			9	
	a) Revenue from operations	1,449.19	4,074.15	1,429.03	9,321.93
	b) Other Income	135.96	*	234.02	62.45
	Total Revenue	1,585.15	4,074.15	1,663.05	9,384.38
2	Expenses :	200000000	1078/2502000-	27000000000	0.0000045.000
	a) Operating Costs	1,170.13	3,358.68	1,214.88	7,456.74
	b) Employee benefits expense	114.02	141.63	120.07	524.36
	c) Finance Costs	10.29	34.82	15.23	96.43
	d) Depreciation & Amortization expense	40.57	73.48	53.47	283.73
	e) Other expenses	114.91	105.90	87.69	354.12
	Total Expenses	1,449.92	3,714.51	1,491.35	8,715.3
3	Profit/(Loss) Before Tax (1-2)	135.23	359.64	171.70	669.0
4	Exceptional items Income / ( Expenses ) :		www.25	nuncom <sup>5</sup>	20040400
5	Profit/(Loss) Before Tax (3-4)	135.23	359.64	171.70	669.01
5	Tax Expense	24.65	196.71	43.30	304.50
	a) Current Tax	60.25	202.51	43.21	285.57
	b) Deferred Tax	(35.60)	(5.81)	0.09	18.92
7	Profit/(Loss) for the period (5-6)	110.58	162.93	128.40	364.52
3	Other Comprehensive Income:				
	a) Items that will not be reclassified to profit or loss     b) Tax impact relating to items that will not be	(1.11)	(1.14)	÷	(1.14)
	reclassified to profit or loss	0.28	0.28		0.28
9	Total Comprehensive Income for the period (7+8)	109.75	162.08	128.40	363.67
10	Paid-up Equity Share Capital	13/2.5=00	(2)40/0-2	50000	000000
	(Face Value of ₹ 10 per share)	309.00	309.00	309.00	309.00
11	Other Equity (excluding revaluation reserve)				
12	Earnings per Share (EPS)				
	a) Basic EPS (₹ )	3.55	5.25	4.16	11,77
	A TOTAL CONTROL OF A STATE OF THE STATE OF T	1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1	1000 CT 1	14 V 10 V	

b) Diluted EPS (₹)

lotes to the Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024 The above financial results is field with the Stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclsoures Requirements) Regulation, 2015. The detailed Notes of the above financial result are avilable on the website of Stock Exchange viz. www.bseindia.com and same is also aviilable on the company website viz. www.mep.ltd.

3.55

5.25

Place : Mumbai Date : July 15, 2024 Sitaram Dhulipala DIN: 03408989 Managing Director

11.77

4.16

# Ola Electric may set IPO valuation at \$4.5 bn

**ADITYA KALRA** & ADITI SHAH New Delhi, July 16

E-SCOOTER MAKER **OLA** Electric is likely to value the company at around \$4.5 billion for its initial public offering (IPO), around 16%-20% lower than the valuation at its last funding round, two sources told Reuters.

Exchange Board of India (Sebi) in June approved Ola's \$660 million stock market listing, the first IPO by an EV maker in India and set to be one of the country's largest share sales this year. Ola Electric is likely to

Security

list on Indian bourses in the first week of August, said the two sources, who have direct knowledge of the matter. Ola Electric did not

immediately respond to a request for comment.

Ola Electric's last funding round in September, led by Singa■ The valuation is **16-20%** 

**SHARE SALE PLAN** 

lower than its last funding round

■ The firm is likely to be listed in the first week of August

■ Sebi

stock

market

listing

in June

approved

\$660 mn

pore's investment firm Temasek, valued it at \$5.4 billion, but one of the sources said that would drop this time, pointing to a "recalibration" in the valuation of tech stocks globally.

"Valuations have corrected overall in the market," said the person, adding that the final valuation could still change but is unlikely to come anywhere close to the at least \$6 billion that Ola Electric's founder Bhavish Aggarwal had hoped

to achieve for the IPO. The second source

said Ola Electric's valua tion is likely to be lower as "the company wants the IPO to be attractively priced so there is an opportunity for investors to create wealth".

India is seeing a sharp surge in IPOs, with its stock markets near

record highs. Benchmark Indian stock indices have dou bled between 2019 and

2023.

**—REUTERS** 

# International Travel House

### INTERNATIONAL TRAVEL HOUSE LIMITED Regd. office: 'Travel House' T-2, Community Centre, Sheikh Sarai,

Phase-I, New Delhi-110 017

CIN: L63040DL1981PLC011941

Tel: 91-11-26017808 | E-mail: Investor\_TH@ith.co.in | Website: www.internationaltravelhouse.in

Extract of Unaudited Financial Results for the

Quarter ended 30th June, 2024			(₹ in Lakhs)		
SI. No.	Particulars	3 Months ended 30.06.2024	Twelve Months ended 31.03.2024	Corresponding 3 Months ended 30.06.2023	
1	Total Income from Operations	5,712.54	22,125.64	5,254.83	
2	Net Profit for the period (before tax and Exceptional items)	903.33	3,043.68	788.40	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	903.33	3,043.68	788.40	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	670.93	2,250.30	581.03	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	660.62	2,209.06	560.80	
6	Equity Share Capital	799.45	799.45	799.45	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)		13,447.29		
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (not annualised):	0.00	00.45	7.07	
	<ol> <li>Basic (₹):</li> <li>Diluted (₹):</li> </ol>	8.39 8.39	28.15 28.15	7.27 7.27	

### Notes:

- a) The above is an extract of the detailed format of the Statement of Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Statement of Unaudited Financial Results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 16th July, 2024. The full format of the Statement of Unaudited Financial Results are available on the Company's website (www.internationaltravelhouse.in) and on the website of BSE Limited (www.bseindia.com).
- b The Limited Review, as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed and the related Report does not have any impact on the above 'Results and Notes' for the Quarter ended 30th June, 2024 which needs to be explained.

Dated: 16th July, 2024

Place: Delhi

financialexp.epapr.in

For and on behalf of the Board Sd/-Sd/-Gunjan Chadha Ashwin Moodliar Managing Director Chief Financial Officer

**Bharti Airtel Foundation** announces ₹100 crore scholarship

**FE BUREAU** New Delhi, July 16

BHARTIAIRTELFOUNDATION the philanthropic arm of Bharti Enterprises, announced on Tuesday a merit-cum-means scholarship programme to support students in technology-based engineering undergraduate and integrated programs at the top 50 National Institutional Ranking Framework (NIRF) (Engineering) colleges, including IITs.

The scholarship program will be applicable to students eligible for admissions in August Initially, the foundation plans to fund 250 students and aims to expandits reach to 4,000 scholars, with an annual outlay of over ₹100 crore, the foundation said. "With this Bharti Airtel Scholarship Program, we are expanding our commitment to empower students from diverse socio-economic backgrounds, particularly girl students, to achieve academic excellence. said Rakesh Bharti Mittal, vice chairman of Bharti Enterprises and co-chairman of Bharti Airtel Foundation.

## रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

#### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that Mr. Santoshkuma Vasantrao Patil is the sole and absolute owner of Commercial Premises being Shop No. 5 and Shop No. 7. However the original Share Certificate No. 81 and 83 (consisting of 5 shares each bearing Dist. Nos. 401 to 405 (both inclusive) & Dist. Nos. 411 to 415 (both inclusive) are lost/misplaced from them in respect of above said both commerc premises & they have applied to our society for issuance of duplicate share certificate with respect to both the above said commercial

Any person/s having any claim or objection with regard to abovesaid shares or lien or against the issue of duplicate share certificate thereof must inform the undersigned within 15 days from the date of publication of this notice at below mentioned address; failing which Socirty shall proceed to issue duplicate share certificate to them.

> Chairman/Secretary. Kalpataru Garden Building No. 1 Mahavir Nagar; New Link Road Kandivali (W); Mumba-400067

Date: 15/07/2024.

#### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to the Public at Large that my clier ARVIND SHIVĂJI PAWAR applie for transfer of the Room No.106 Bldg, No.2, Ramshvam Krupa Co Op. Hsg. Soc., Bhavani Shanka Road, Near Tilak Bhavan, Dada (W), Mumbai - 400028, in his name by virtue of the legal heir / son of deceased father SHIVAJ DHONDIBA PAWAR, expired or 24/07/2017 at Raigaon, Jawli, Dist Satara, M.S. and also his mothe SAGUNA SHIVAJI PAWAF expired 18/08/1986 at Mumbai, any person or persons having an objection claim rights, title o interest in respect of the above said premises, then record there objection in writing with evidence within 14 days from the date o publication of this notice to me i.e Adv. M. H. CHHIPA, 3/15, Konda Chawl. Parel. Mumbai - 12 (Mob No.9821400234) afterwards their rights, title, interest or claim will be waived which please note.

(Adv. M. H. CHHIPA)

#### जाहीर सूचना

सर्व संबंधितांना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री दिनानाथ कृष्णा शिंदे हे खोली क्र.डी-४४, चारकोप(१ वियुग को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., प्लॉ क्र.४१६, रोड क्र.आरएससी-४१, सेक्टर-४, चारकोप कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ या जागेचे मुब प्राप्तकर्ते व मूळ सदस्य होते, ज्यांनी सदर खोली श्री तम्पत भाऊ पवार यांना दिनांक २३.०७.१९९७ रोजीच्य **फ्रारनामानुसार विक्री केली होती आणि** श्री. सम्प भाऊ पवार यांनी सदर खोली माझे अशील श्री. हितेश बाबुलालजी राठोड यांच्याकडे दिनांक २२.०५.२००१ रोजीच्या करारनामानुसार विक्री केली होती. आता माई अशील श्री. हितेश बाबुलालजी राठोड यांनी सदर खोलीबाबत हस्तांतर एनओसी मिळण्यासाठी मुंब गुहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडे अर्ज केला आहे जर कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस सदर खोर्ल क्र.डी-४४ बाबत कोणताही दावा तसेच कायदेशी किंवा तत्सम अधिकार असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता यांच्याकडे आवश्यक दस्तावेजांसह सचन प्रकाशन तारखेपासून ७ (सात) दिवसांत संपर्क करावा अन्यथा असे दावा अस्तित्वात नाही असे समजून त्याग केले आहेत असे समजले जाईल.

#### सही/-राजेंद्र बी. गायकवाड वकील उच्च न्यायालय

खोली क्र.डी-४६, मिलाप कोहौसोलि. प्लॉट क्र.१८३, सेक्टर-१, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ देनांक: १७.०७.२०२४

#### **PUBLIC NOTICE** NITYANAND CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.

Dr. R.P. Road, Mulund West Mumbai 400080.

NOTICE is hereby given that the following Share Certificate issued by the Society are stated have been lost or misplaced and the said Bonafide Member have applied to the Society to issue of duplicate certificate. Share Certificate No. 28,

Holding 5 Shares, Distinctive Nos. From 116 to 120 Bonafide Holder : Matrushri Ratanbai Charity Trust. Any person(s) who has/have any

claim(s) with the Society at the above address within 15 days of Publication of this Notice, after which no claim will be entertained and the society will proceed to issue a duplicate Certificate.

For Nityanand CHS Ltd. Place : Mumbai Laxmichand Gala Date: 15-07-24 Secretary

B

शाखा: बारशी

कर्जदार/सह–कर्जदार:

?. मंदार विजय घोडके (कर्जदार)

**गत्ता:** १८३९, महेंद्र नगर, करमळा, महाराष्ट्र–४१३२०३.

FINSERV

#### **NAME CHANGE**

I SHANUDDIN MOHAMMAD RAFIQ SHAIKH, HOLDER OF INDIAN PASSPOR

NO: M1366001, ISSUED AT ABU DHABI ON 30/09/2014 PERMANENT RESIDENT OF 2/3/1703 MOTILAL NAGAR NO 1 GOREGAON W MUMBAI MS. PIN 40010-AND PRESENTLY RESIDING AT VILLA COMPOUND 52, VILLA 9, MBZ ZONE 7 NEAR MAKKANI MALL, ABU DHABI, DO HEREBY CHANGE MY NAME FROM SHANUDDIN MOHAMMAD RAFIQ SHAIKI to MOHAMMAD RAFIQ SHAIKH

WITH IMMEDIATE EFFECT Date: 17/07/2024

#### जाहीर नोटीस

ह्या जाहीर नोटीसने सर्व लोकांना कळविण्यात येते की श्रीमती आजरा परवीन सलीम शेख यांच्या खरेदी केलेले व मालकीचे फ्लॅट क्रमांक ४०२, इ १ विंग, श्री शरणम् इ१ व एच को-ऑप. हौ. सो. एलटीडी. सेव्हन इलेव्हन शाळेसमोर, युनिक गार्डन कनकिया, मीरा रोड पूर्व, ठाणे (यापुढे नमूद फ्लॅट म्हणून संदर्भित केल जाईल) दिनांक ०८/११/२०२० रोजी शीमती आजरा परवीन सलीम यांचे निधन झाले त्यांचा पश्चात त्यांचे कायदेशीर वारस सलीम मंजूर शेख (पती) नायब शेख (मुलगा), निलोफर शेख (मुलगी), नगमा शेख (मुलगी) अशरफ शेख (मुलगा) हे आहेत. आत्ता सलीम मंजूर शेख (पती), नायब शेख (मुलगा) निलोफर शेख (मुलगी) हे त्यांचा फ्लॅट चे हक व अधिकार नगमा शेख (मुलगी) आणि अशरफ शेख (मुलगा) यांना देत आहेत तर कोणाचाही दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी तो प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांच्या आत. वकील प्रभात गुप्ता ह्यांचाशी खालील

दिलेल्या पत्त्या वरती संपर्क करा तारीख: १७/०७/२४ ॲड. शी प्रभात गुप्ता (बी.ए.एल.एल.बी. फ्लैट नंबर जी-९, ए/न्यू महावीर स्मृति क्रॉस रोड नंबर ३ (उत्तर) नवघर रोड, भयंदर (ई) जिल्हा ठाणे - ४०११०५

#### हरवले आहे

मी, श्रीमती लता श्याम छाब्रिया राहणार-रूम नं. ६०१, अमर जीवन, सेंट मार्टिन रोड, बांद्रा पश्चिम, मुंबई महाराष्ट्र ४०००५५. गोपालदास किशनदास छाब्रिया याचे नावे असलेले बदलापूर को.ऑ.हौ सोसायटी ली., पत्ताः कुळगाव, बदलापूर् जिल्हा-ठाणे रजिस्टर नंबर. TNA/HSG-310 Of 1966 दिनांक २५.११.६६. येथील गहाळ झालेले ओरिजनल शेअर्स सर्टिफिकेट नंबर—१०, प्लॉट नंबर— बी/५ दिनांक १३.७.२०२४ रोजी गहाळ झालेले असून बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये गहाळ झाल्याची तक्रार नोंद क्र. ७७९६३-२०२४ दिनांक १३.७.२०२४ दाखल केली आहे. सदरहु कागदपत्र कोणालाही सापडलयास किंवा कोणत्याही प्रकारची हरकत

त्यासंबंधी कागद पत्रासंह लेखी कळवावे. सही/— श्रीमती लता श्याम छाब्रिया रूम नं. ६०१ अमर जीवन, सेंट मार्टिन रोड, बांद्रा पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र, ४०००५५ मो. नं. ७०५८५९८१९०

असल्यास सदरची नोटीस प्रसिध्द झाले

पासुन १५ दिवसांचे आत खालील पत्त्यावर

जाहिर नोटीस सर्व जनतेस हयाद्वार केळविण्यात येंगे की, गाव मींग्रे बोळीज, ता. वसई, जि. पालचर येथील सर्वे नं. ३५३, हिस्सा नं. १९ व १२, या निळकतीवरील पुनम आकृती विल्डिंग म्हणजेच पुनम आकृती की—ऑप ही. संक्रि. १५ व १२, या निळकतीवरील पुनम आकृती विल्डिंग म्हणजेच पुनम आकृती की—ऑप ही. संक्रि. पुनम गार्डिन कोम्प्लेक्स, सर्दानेका क. बी/३०३, तिसस मजला, हि सर्दानेका १९) श्री. विष्णु माश्डेव मोरं, २) सी. जयाशी विष्णु मोरे, यांनी दोवांनी सामाईकात खोरदी केळेळी होती व आहे. सदर सर्दानेकने ५ गोजर प्रत्येकी ५० रूपयाने, ज्याचा डिस्टीगंटिव नं १९४ ते १७५० असून गोजर्भ सर्विकिकट नं ३५ असा आहे. सी. जयश्री विष्णु मोरे ह्या दिनांक ११/०३/२०२० रोजी मचन डाळी असून त्यांना १९) श्री. विष्णु मारे ह्या दिनांक ११/०३/२०२० रोजी मचन डाळी असून त्यांना १९) श्री. विष्णु मोरे (लग्नाअगोदरचे नाव) सी. शहेबा विष्णु मोरे (लग्नाअगोदरचे नाव) सी. जाहवी नितीन मोहित (लग्नाअगोदरचे नाव) सी. रूपमा विजय निसाळ (लग्नाअगोदरचे नाव) सी. रूपमा विजय निसाळ किलाने नाव) सी. रूपमा विजय निसाळ किलाने नाव) ही हिनांक १९/०५/२०२० रोजी मयत डाळी असून सी. रूपमा विजय निसाळ हिला कोणतेश अस्पत्र ही. उपमा विजय निसाळ हिला कोणतेश अस्पत्र सी. रूपमा विजय निसाळ हिला कोणतेश अस्पत्र ही. रूपमा विजय निसाळ हिला कोणतेश अस्पत्र ही. उपमा विजय निसाळ हिला कोणतेश अस्पत्र ही. जयश्री विषणु मोरे (लग्नाअगोदरचे नाव) ही जाईना १९ श्री तिषणु मोरे (लग्नाअगोदरचे नाव) ही. जयश्री हिला हिला मोहित सिल्जानी स्वाच कराणा आहेत. तरेक सल्लेखित सदनिकान त्यांचे नावी करणयासाठी साइन तरिका नितीन मोहित सल्याचीन वरसी करणयासाठी साइन वरलेख करणार आहेत. तरेक सल्काली वरसी काल प्राचंन वरले अस्पत्र वारको से स्वाच करणयासाठी साइन वरलेख करणार आहेत. तरेक सल्काली करले असुन स्वक्त नामाळ्या साइन कर काणीश करक सामाळ वरलेख करणार आहेत. तरेक स्वच्याच साच करण सामाळ वरलेख करणार आहेत. तरेक स्वच्याच स्वच्याच स्वच्याच करण सामाळ वरलेख करणार आहेत. तरेक स्वच्याच सामाळ होते वी केळा असुन स्वच्याच साच करण सामाळ वरलेख करणार आहेत. तरेक स्वच्याच सामाळ वरलेख करणार आहेत. तरेक स्वच्याच साच साच करणार आहेत. तरेक स्वच्याच साच सा पर्व जनतेस हयाद्वारे कळविण्यांत येते की, गाव मौज गोळींज, ता. वसई, जि. पालघर येथील सर्वे नं. ३५३ दर वारसांनी सदर वर उल्लेखित सदनिकाचे मालव हक्क तपासण्यासाठी माझ्याकडे विनंती केली असू सदरचे मिळकतीवर कोणाही व्यक्ति वा संस्थेट कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार अथवा हितसंबं असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झालेपासून् १ नीदा) दिवसांचे आत सर्व त्या लेखी काण्योप् गीदा) दिवसांचे आत सर्व त्या लेखी कागदीप राट्यासहित शॉप नं. २,३ व ४, क्लेमेंट रेसिडेर्न्स टेला पेट्रोल पंपसमोर, वसई रोड पश्चिम, ता. वस्र रहेला एंड्रोल पंपसमार, वसई रॉड परिचम, ता. वसई ति प्राप्तिक स्वार करावीत आपला तसा कोणाचाडी, कोणात्पाडी प्रकारचा इकह । अधिका सार तसा कोणाचाडी, कोणात्पाडी प्रकारचा इकह । अधिकार नाही असल्यास तो सोड्ड रेण्यात आरोल आहे असे समजून सदर सदिनका जयश्री विष्णू मोरे ह रेशमा विष्णू मोरे ह रेशमा विष्णू मोरे हा रोशमा विष्णू नोरे ह रेशमा विष्णू मोरे हा सार्वेच हो सार्वेच राज्य सार्वेच नाह सार्वेच नाह सार्वेच सार

सही/-ॲड. किरण परब

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: सिरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४११०१४

शाखा कार्यालय: हॉटेल रामकृष्णा एक्झिक्युटिव्ह, ३८७०, भवानी पेठ, बारशी-४१३४०१.

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

(स्थावर मालमत्ता)

पुढे नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: महापालिका घर

ह. १३९४ पैकी दक्षिण बाजुस सीटीएस क्र. ३९०७ पैकी उत्तर

बाजुस प्लॉट, क्षेत्रफळ १३० चौ.मी. त्याचे चौ.फु. आहे

१३९८.८ यामध्ये बांधकाम ७५ चौ.मी. आणि उर्वरित ५५

चौ.मी., मोकळी जमीन उत्तर बाजुस, सामायिक भिंत, ता.

करमळा, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र-४१३२०३ येथील मालमत्ता. पुर्व: सीटीएस क्र.३९०८, पश्चिम: सीटीएस क्र.३९०६; उत्तर:

**शाखा कार्यालय:** ७वा मजला, सुमेर प्लाझा, युनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकष्ठ पाडा वेल्फेअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५९, भारत.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) अन्वये सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेस्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४) ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००:

अंतर्गत **मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्य

नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी सूचना बजावली

होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमूद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार हे व

नमूद केलेली रक्कमें भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकेर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, **मे. बजा**ज

<mark>होसिंग फायनान्स लिमिटेड</mark>च्या वतीने खालील स्वाक्षरीकत्याँनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८(१) अन्वये त्यांना

. प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदा ा सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांन

बीएचएफएलकडे मालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार/जामिनदाराचे नाव

(एलएएन क्र., शाखा नाव)

. कर्ज क्र.: एच५२९एफएलपी०३७५६०२ व एच५२९एफएलपी०३७६०१८

२. विजय पुरुषोत्तम घोडके (सह-कर्जदार) पत्ता: महेंद्र नगर, करमळा, डॉ. गायकवाड चौक, करमळा, करमळा,

#### जाहीर सूचना

माझे अशील श्री.मिलिंद चंद्रकांत हिरासकर च्या वतीने येथे सूचना देण्यात येते की, त्यांच वडील श्री. चंद्रकांत मुरलीधर हिरासकर चारकोप (1) साईकृपा हुँया सोसायटीचे सदर ज्यांच्याकडे खोलीची जागा आर् मालकीत्व आहे अर्थात खोली क. 25, चारको (1) साईकृपा को. ऑप. हौ. सो. लि., प्लॉट क्र 359, आरएससी—38, कांदिवली (प.), मुबंई 400067 (यापूढे सदर खोली जागा म्हणून संदर्भ जे श्री. सुरेंद्र पांडूरंग मेंदरकर यांना म्हाङ प्राधिकरणादवारे डब्लूबीपी अंतर्गत दिले होते. ज्याअर्थी मुळ प्राप्तकर्ते श्री. सुरेंद्र पांडूरं

ोंदरकर यांनी संदरची खोली दिनांक 14.08.199 रोजीच्या विकी करारानाम्यानसार श्री चंद्रकां मुरलीधर हिरासकर यांना विकी केली (खरेदीद , हणून संदर्भिर्त) आणि सदर करारनाम्याव मुद्रांक शुल्काचा भरणा केलेला असून घोषणाप कॅ. बदर10-01987-2009 दिनांक 17.03.2009 हे नोंदणीकृत केले आहे. आणि सदर खोल म्हाडा पाधिकरणादवारे श्री चंदकांत मरलीध हिरासकर यांचे नावाने पत्र क. उप.मुख / डब्ल्यू / मु.म. / 6659 / 10 दिनांक 19.10.201 अन्वये हस्तांतरित करण्यात आली. तद्नंत सदर मालक श्री. चंद्रकांत मुरलीधर हिरासक यांचे दिनांक 08.10.2024 रोजी निधन झा असून त्यांच्या पश्चात त्यांचे वारसदार आर् कायदेशीर प्रतिनिधी नामे 1) श्रीमती. नैन चंद्रकांत हिरासकर (पत्नी), 2) श्री, मिलिं चंद्रकांत हिरासकर (मूलगा) आणि 3) श्रीमती सोनल निरज वरळीकर विवाहापूर्वीचे नाव कु सोनल चंद्रकांत हिरासकर (मुलगी) असे एकूण तीन वारसदार आहेत हया व्यतिरिक्त अ कोणीही कायदेशीर वारसदार नाहीत. आणि श्री मिलिंद चंद्रकांत हिरासकर यांनी मयताच्या इत कायदेशीर वारसदाराकडून हक्कसोड करार व बरल5-1940-2024 दिनांक 31.01.2024 रोर्ज नोदणीकृत करण्यात आला आणि म्हाडा हस्तांत ना हरकत पत्र प्राप्त केल्यानंतर एकमेव सदस्य म्हणन त्यांच्या नावे संस्थेचे भागभांडवला त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी अर करु इच्छीतात.

जर कोणीताही कायदेशीर वाारर नामनिर्देशित व्यक्ती किंवा व्यक्ती किंवा तृतीय पक्षाचा उक्त खोलीच्या जागेवर आर् समभागांवर कोणताही दावा, भार, हक्क किंव वारस्य असल्यास तर ते तारखेचे प्रकाशन दिवसांच्या आत अधोरवाक्षरीदारांना सचित के जाईल, त्यात अयशस्वी झाल्यास असे समजल जाईल की, कोणताही दावा नाही किंवा दाव असल्यास ते त्याग किंवा स्थगित केले आहेत जर असतील तर, माफ केले जातील किंवा सोडले जातील असे मानले जाईल.

सुप्रिया सुशांत कदम वकील उच्च न्यायालय िकाण मुंबई प्लॉट क. 111 ∕ ड−3, गोराई−1, दिनांक 17.07.2024 बोरीवली (प.), मुंबई − 400 091

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. छमापर्त अमरीतन दुबे व श्री. राजेंद्र प्रसाद अमरीतन दुबे हे दुकान क्र.८, तळमजला, एकूण क्षेत्रफळ ३५५ चौ.फु., दी चित्रकुट कोहौसोलि., जमीन सर्व्हे क्र.१०,११,१२(भाग), प्लॉट क्र.३४ गाव नवघर, तालुका वसई, जिल्हा पालघ (यापुढे सदर दुकान म्हणून संदर्भ) याजागेचे मालक होते. श्री. छमापती अमरीतन दुबे व श्री. राजेंद्र प्रसाद अमरीतन दुबे यांचे निधनानंतर सदर दुकान त्यांचे कायदेशी वारसदार १) श्रीमती शशिकला राजेंद्र दुबे २) लवलेशकुमार राजेंद्र दुबे, ३) श्री अकिलेशकुमार राजेंद्र दुबे, ४) रागिणी राजेंद्र दुबे, ५) श्रीमती कमलावती देवी दुबे ६) श्री. योगेश दुबे व ७) श्री. सुशिलकुमा दुबे, ८) श्रीमती रिंकु संदीप उपाध्याय है सदर दुकानाचे कायदेशीर वारसदार या नात्याने कायदेशीर वारसदार झाले.

पुढे जर कोणा व्यक्तीस सदर दुकान किंव भागावर विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार बक्षीस, न्यास, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा. हस्तांतर. वहिवाट. उप-वहिवाट मृत्युपत्र, परवाना, परिरक्षा, लिस पेन्डन्स, कर्ज र्भत्ता, मालकी हक्क, आदेश, निकाल किंव कोणत्याही न्यायालयाद्वारे वितरीत किंवा मंजू ह्कूमनामा, कर किंवा महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण आदेश, जप्ती, तजवीज किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांर्न लेखी स्वरुपात वैध दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना **बी/१०६, १ला** मजला, सईद मंझिल कोहौसोलि., पंडित दिनदयाल नगर, बेसीन कॅथलीक बँक लिमिटेड समोर, माणिकपूर, वसई (प.), **जिल्हा पालघर-४०१२०२** येथे आजच्य तारखेपासून १४ दिवसात कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, असा कोणताही दाव अस्तित्वात नाही आणि असल्यास त्याग केले आहेत आणि सदर दुकान खरेदी करण्याची

वसई, आज दिनांकीत १७ जुलै, २०२४. सही/ डेविड एस. डाबरे

वकील उच्च न्यायालय, मुंबई

प्रक्रिया माझे अशील करतील.

जाहीर नोटीस -माहितीनसार. मे. महावीर मन कन्स्ट्रक्शन एल.एल.पी गागीदार संस्था हे गाव - दिवाणमान, तालुका - वसई जेल्हा - पालघर . येथील सर्व्हे नंबर - ६८/१ क्षेत्र हे. आर -१७ -२० आणि सर्व्हे नंबर ६८/२ क्षेत्र हे - १४-७० चे मालक आहेत. आणि मालक सदर जिमन विक्रियन करण्याचा विचार करीन आहेत. आणि त्यासार्<mark>ट</mark> वसई विरार शहर महानगरपालिका कडून परवान मेलवण्याच्या प्रकियेत आहेत

तरी,सदर जुमिनी संबंधी कोणाचिही कोणत्याही प्रकराच हरकत वा हितसंबंध असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झालेनंतर १४ दिवसाचे आत निम्नस्वाक्षीकारांच्य खालील पत्त्यावर लेखी कागदपत्राच्या पुराव्यास कळवावे. वर दिलेल्या मुदतीत जर हरकत पोहोचली नार्ह तर सदर जिमनीचाव्यवहार हरकत विरहीत आहे. किंव हरकत असल्यास सोडुन दिली आहे असे समजण्या

> श्री . तुषार आर . पाटील वकील पत्ता : बी/१६, ईश कृपा बिटिङंग,मुळगाव, तालुका- वसई,जिल्हा - पालघर, वसई पश्चिम-४०१२०७

> > मागणी सूचना दिनांक

व रक्कम

२७ एप्रिल, २०२४

(रुपये तेहतीस लाख

ग्ल्याह्नग् हजार सहाशे

पंच्याऐंशी फक्त)

दिनांक

१२ जुलै

#### जाहीर सूचना

गुष्पा बी. गिलानी हे फ्लॅट क्रमांक ५०२, 'सी' विंग . रवा मजला, इमारत क्रमांक २, अशोक नगर इमार क्रमांक २ कोहौसोलि., १७९, एल.टी.रोड, वझिरा नाका. बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ (यापुर्व पदर खोली परिसर म्हणन संदर्भित ) चे मालक आहेत न्याअर्थी सुमारे १९९<sup>९</sup> मध्ये अमलात आणलेल्य विक्री कराराद्वारे मे. अशोक डेव्हलपर्स (त्यात विकासव हणून संबोधले जाते) यांनी फ्लॅटच्या जागेच्या संदर्भा यांचे हक, शिर्षक आणि हित सुश्री मालिनी प्रवीप क्रनाकिया आणि श्री. प्रवीणचंद्र के. कनाकिया (त्या खरेदीदार म्हणून संबोधले जाते) यांच्या नावे विकले आणि हस्तांतरित केले.

आणि ज्याअर्थी सुश्री मालिनी प्रवीण कनाकिया आणि थ्री. प्रवीणचंद्र के. कनाकिया (त्यात विक्रेते म्हणून वंबोधले जाते) यांच्यात २९.०५.१९९३ रोज गलेल्या विक्री कराराद्वारे फ्लॅटच्या जागेच्या संदर्भात त्यांचे हक्क, शीर्षक आणि हित त्यांनी श्री. बाबूलाल ग्री. गिलानी आणि श्रीमती पुष्पा बी. गिलानी (त्या खरेदीदार म्हणून संबोधले जाते) यांच्या नावे विकले आणि हस्तांतरित केले. प्रथम मालक श्री. बाबलाव पी. गिलानी, ०४.१२.२०२२ रोजी मुंबई येथे निधन झाले आणि त्यांच्या पश्चात विवाहित पत्नी शीमती पुष्पा बी. गिलानी आणि एक मुलगी श्रीमती स्मित . अजयभाई शाह आणि एक मुलगा श्री. राजेश बाबूभाई ोलानी हे आहेत. द्वितीय मालक श्रीमती पुष्पा बी गेलानी हे प्रथम मालक श्री. बाबुलाल पी. गिलान (मयत) यांच्या विवाहित पत्नी असल्याने इत कायदेशीर वारसांकड्न संमती घेतल्यानंतर वरीत म्लॅटची जागा त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्याच यांचा मानस आहे. वरील फ्लॅट परिसराशी संबंधि सुमारे १९९१ मध्ये अंमलात आणलेला मूळ करार नो हरवला/गहाळ झाला आहे आणि त्याची बोरिवर्ल पोलीस स्टेशनला दि.१३.०७.२०२४ रोजी नोंव हरण्यात आली आहे., हरवलेला अहवाल क्रमांव ७८०५६-२०२४.

जर कोणताही कायदेशीर वारस, नामनिर्देशन व्यक्ती किंवा तृतीय पक्षाचा सदर फ्लॅट प्रिमायसेस आणि यांच्या समभागांवर कोणताही दावा. अधिभार. हक अधोस्वाक्षरीदारांना प्रकाशनाच्या तारखेपासून १ देवसांच्या आत कळवावे. त्यात अयशस्वी झाल्या असे गहित धरले जाईल की कोणतेही दावे नाहीत आणि/किंवा दावे, जर असतील तर, माफ केले गेर आहेत आणि /किंवा सोडून दिले आहेत.

#### सहीं/-(डी. एस. शेखावत) वकील उच्च न्यायालय

प्लॉट क्र.९३/डी-०९, गोराई -१, बोरिवली (प) मुंबई ४०० ०९१.

PUBLIC NOTICE Type Shed No. A2-228/1, G.I.D.C Industrial Estate, Umbergaon Admeasuring 2017 Sq. Mtrs along with plot thereunder within Umbergaon Notified Industrial Estate, Ta: Jmbergaon, Dist: Valsad is recorded in the name of M/s. SHREYA ALLOYS partners: 1 Shri Mukesh Motilal Chowatia and 2) Shri Ritesh Motilal Chowatia on G.I.D.C record That Shri Mukesh Motilal Chowatia expired on 02/01/2023 and has left his legal heirs: ) Manisha Mukesh Chowatia (wife) and 2) Shreva Mukesh Chowatia (daughter) and 3 Himanshi Mukesh Chowatia (daughter) all residing at; Mumbai, and that Shreya Mukesh Chowatia and Himanshi Mukesh Chowatia ave waived/released their share/interest in

Mukesh Chowatia. herefore, Shri Ritesh Motilal Chowatia and Manisha Mukesh Chowatia have applied to GIDC to enter Manisha Mukesh Chowatia's ame as a partner in the GIDC records of the above said property along with existing partner Shri Ritesh Motilal Chowatia.

the above said property in favour of Manisha

herefore, if any Person Having or Claiming Any Right & Title or Interest against above nentioned property or Part thereof by way of Sale, Gift, Lease, line, Trust, Possession nheritance, easement, attachment or otherwise whatsoever in nature are hereby equested to make the same known in writing along with notarial certified true copies of documentary proof to the undersigned a their office, the address of which has been given below, within 10 (ten) days from the date of the publication here-of, failing which the Claim/Claims If any shall be deemed to have been waived And /Or Abandoned and he title of the said properly will be presumed to be clear and marketable and undisputable and /or shall be completed without any reference to such claim or interest and the same if any shall be deemed to have been waived to all interest and purpose. Sd/-

(Advocate & Notary Public) Office: Shop No. 8, Ground Floor, Raj Sajitha Complex, Near Bank of Baroda, GIDC Umbergaon, Ta: Umbergaon, Dist. Valsad 396171 Mobile 9824056444

#### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that our member Mr. Aldrin D. Pereira and Mrs. Judith E. Pereira holding Flat No.201, on the 2nd floor of the Society's Building "Lourdes Tower situated at Gautam Buddha Lane Orlem, Malad (West), Mumbai 400 064 has applied for issue of a Duplicate Share Certificate in lieu of original Share Certificate No.4 for 5 Shares of Rs.50/- each bearing Serial Nos.16 to20 which Share Certificate is mutilated/defaced.

If any person or persons have any objection or claim in this respect the same should be lodged with the Society within a period of 14 days of this notice failing which the Society will proceed to issue the Duplicate Share Certificate.

For Lourdes Tower Coop Housing Society Ltd (Hon. Secretary

Place: Mumba Date: 16.07.2024

#### जाहीर सूचना

दिवंगत श्री. मनुभाई मनहरलाल भगवानदास जिनाद्र आणि दिवंगत सौ. हंसाबेन मनुभाई जिनाद्रा हे ब्ल्यू एम्पायर कॉम्प्लेक्स, न्यू लिंक रोड, एकता नगर कांदिवली पश्चिम, मुंबई ४०० ०६७ येथे स्थित "ब्ल्यु ओशन-II ए को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड"र संयुक्त सदस्य आणि संस्थेच्या इमारतीमधील सदनिका व्र . २/५०२ ते संयुक्त मालक, अनुक्रमे २७.०२.२००४ आणि १३.०७.२०१३ रोजी निधन पावले. तसेच, त्यांचे कायदेशी गरस म्हणजेच मलगा **श्री. अशोक मनभाई जिनादा** यांन पारत करणाप नुराणा त्रा. असाच ननुमाइ ाजनाद्रा यान दिवंगत सौ. हंसाबेन मनुभाई जिनाद्रा यांच्या दिनांव ०३.०५.२०१२ रोजीच्या अंतिम इच्छापत्राकरिता मुंबर ोथील उच्च न्यायालय न्यायव्यवस्थेसमक्ष याचिका क न३५९/२०१५ (इच्छापत्र क्र. ६२९/२०१५) धारण केलेलं टेस्टामेंटरी ॲण्ड इन्टेस्टेट ज्युरिस्डिक्शन याचिका दाख bली आहे, ज्याकरिता उच्च न्यायालयाने मनहरला जिनाद्रा यांचा मुलगा अशोक म्हणजेव श्री. अशोक मनुभाई जिनाद्रा यांच्या नावे दि. २४ जून, २०१९ रोजी महेंद्र डब्ल्यू. चांदवानी (प्रोथोनोटरी आणि सिनियर मास्टर) यांनी काबद्ध केलेले प्रोबेट मंजूर केले आहे.

संस्था याद्वारे संस्थेच्या भांडवल/मालमत्तेमधील दिवंग संस्था वाह्नार संस्थव्या माडवल/मालमतमंघाल दिवन संयुक्त सदस्याचे सदर भाग आणि हितसंबंध हस्तांतरिर करण्यास वारस किंवा वारसांकडून किंवा इतर दावेदा ) आक्षेपदार किंवा आक्षेपदारांकडून सदर सुवनेन्य गरिरुद्धीपासून १४ दिवसांच्या कालावधीमध्ये, संस्थेच्य भांडवल/मालमत्तेमधील दिवंगत सदस्यांचे सदर भाग आणि हेतसंबंध हस्तांतरित करण्यास त्याच्या/तिच्या/त्यांच्य व्यांच्या/ आक्षेपांच्या समर्थनार्थ कागदपत्रे आणि इत राव्यांच्या प्रतींसह, दावे किंवा आक्षेप मागवित आहे. व . वेहीत केलेल्या कालावधीमध्ये जर कोणतेही दावे/ आक्षे प्राप्त न झाल्यास, संस्था दिवंगत सदस्याच्या संस्थेव्य भांडवल / मालमत्तेमधील भाग आणि हितसंबंधांबाब संस्थेच्या उप-तिधी अंतर्गत देण्यात आलेल्या पद्धतीर यवहार करण्यास मुक्त असेल. संस्थेच्या भांडवल् नालमत्तेमधील दिवंगत सदस्याचे सदर भाग आणि हेतसंबंध हस्तांतरित करण्यास दावे/ आक्षेप, ज ाल्यास, संस्थेस प्राप्त झाल्यास त्याबाबत संस्थे उप-विधीअंतर्गत देण्यात आलेल्या पद्धतीने व्यवहार केल जाईल. संस्थेच्या नोंदणीकृत उप-विधीची प्रत दावेदार आक्षेपदारांना पाहण्याकरिता संस्थेचे कार्यालय/संस्थेच्य सचिवांकडे सूचना प्रसिद्धीच्या दिनांकापासून तिव्य जलावधी समाप्तीपर्यंत उपलब्ध असेल.

माम जनतेस याद्वारे अशीही **सूचना** देण्यात येते की नेम्नस्वाक्षरीकार संस्था, ब्ल्यू एम्पायर कॉम्प्लेक्स, लेंक रोड, एकता नगर, कांदिवली पश्चिम, मुंबई ४० ०६७ येथे स्थित "ब्ल्यू ओशन-II ए को-ऑपरेटिव्ह हौसिंग् मोसायटी लिमिटेड"मधील सदनिका क्र. ए/५०२ संपादित ज्लेल्या संयुक्त सदस्य **दिवंगत श्री. मनुभाई मनहरल** ागवानदास जिनाद्रा आणि दिवंगत सौ. हंसाबेन मनुभा जिनाद्रा यांच्या शीर्षकाची तपासणी करीत आहे. सद सदिनका सर्वप्रथम **दिवंगत श्री. मनुभाई मनहरला** ागवानदास जिनाद्रा आणि दिवंगत सौ. हंसाबेन मनुभा जिनाद्रा यांच्या नावे होता, ज्यांनी सदर सदनिका दिनांक २ फेब्रुवारी, २००२ रोजीच्या विक्री करारपत्राद्वारे संपादित केली होती. श्री. मनुभाई मनहरूलाल भगवानदार **जिनाद्रा** यांचे दि. २७.०२.२०२४ रोजी निधन झाले आणि पांच्या पत्नी **सौ. हंसाबेन मनुभाई जिनाद्रा** यांचे देखीत दे. १३.०७.२०१३ रोजी निधन झाले. आता, श्री. अशोव म् १६०७:६० १६ टाजा जनका दूसरा जाता, जाराज्य मुभाई जिनाद्रा (मुलगा) यांनी दि. २४ जून, २०१९ रोर्ज हिंद्र डब्ल्यू. चांदवानी (प्रोथोनोटरी आणि सिनियर मास्टर) यांनी शिक्काबद्ध केलेले दि. २४ जून, २०१९ रोजीच्य प्रोबेटनुसार दिवंगत श्री. मनुभाई मनहरलाल भगवानदार जिनाद्रा आणि दिवंगत सौ. हंसाबेन मनुभाई जिनाद्र यांचे कायदेशीर वारस/मालक असल्याचा दावा करी स्थेकड्न विक्रीकरिता ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर न्ता आहे आणि संस्था विनंतीवर कार्यवाही करू इच्छिते सदर मालमत्ता किंवा तिच्या कोणत्याही भागाच्य संदर्भात विक्री, देवाणघेवाण, गहाणवट, भाडेतत्त्व भाडेपट्टी, धारणाधिकार, प्रभार, देखभाल, परवाना, भेट गडिब्रुहा, वारणाविकार, प्रमार, प्रकारा, प्रत्याणा, गर गरसा, हिस्सा, ताबा, वहिवाट, न्यास, मृत्युपत्र ताब प्रभिहस्तांकन किंवा कोणत्याही स्वरूपाचा बोजा या मा किंवा अन्य कशाही प्रकारे कोणताही हक्क. शीर्षक दावा, मागणी किंवा इस्टेट असणाऱ्या किंवा तसा दाव करणाऱ्या सर्व व्यक्तींना याद्वारे विनंती करण्यात येते की त्यांनी अभा कोणत्याही दात्याबाबत सर्व आवश्यक आणि ाहाय्यक दस्तऐवजांसह लेखी स्वरुपात सदर प्रसिद्धीच्य देनांकापासून १४ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सूचित करावे. असे न केल्यास असे मानण्यात येईल की. त्याव कोणतेही दावे नाहीत, आणि ते दावे, जर असल्यार सोडून दिले आहेत आणि निम्नस्वाक्षरीकार त्यासंदर्भा विक्रीकरिता ना हरकत प्रमाणपत्र पारीत करतील.

ठिकाणः मुंबई दिनांकः १७.०७.२०२४

ब्ल्यू ओशन-II ए को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटे

#### हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंद. कार्या :: 0९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७ कार्यालय क्र.बी-३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र.३९/५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्थानका समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०३.

#### शुद्धिपत्रक

S R Patel

दिनांक ११.०७.२०२४ रोजी मंबई लक्षदीप - मंबई या वत्तपत्रात प्रकाशित स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरित जाहीर सूचना (ई-लिलाव) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ९(१) अंतर्गत आमच्या जाहिरातीसंदर्भात, या जाहिरातीतील परिच्छेद क्र.२ मध्ये नमुद केलेली बोली नमुना सादर करण्याची तारीख कृपया ३१.०७.२०२४ या ऐवजी **३०.०७.२०२४** अशी वाचावी. गैरसोयीबद्दल दिलगिरी दिनांक: १७.०७.२०२४ सही/- प्राधिकृत अधिकारी

तिकाण: ताणे/पालघर

हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरिता



Modern Engineering and Projects Limited CIN: L01132MH1946PLC381640

103/4 Plot -215, Free Press House, FI-10, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 40002 E-mail: cs@mep.ltd: Website: www.mep.ltd: Telephone No.: 022-66666007

Statement of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024 ₹ in Lakhs (Except earnings per share data)

Ouarter Ended Year Ended

1		Quarter Ended			Year Ended
Sr.	Particulars	June 30,	March 31,	June 30,	March 31,
No.		2024	2024	2023	2024
1		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Income :				
1	a) Revenue from operations	1,449.19	4,074.15	1,429.03	9,321.93
1	b) Other Income	135.96	-	234.02	62.45
1	Total Revenue	1,585.15	4,074.15	1,663.05	9,384.38
2	Expenses :				
1	a) Operating Costs	1,170.13	3,358.68	1,214.88	7,456.74
1	b) Employee benefits expense	114.02	141.63	120.07	524.36
1	c) Finance Costs	10.29	34.82	15.23	96.43
1	d) Depreciation & Amortization expense	40.57	73.48	53.47	283.73
1	e) Other expenses	114.91	105.90	87.69	354.12
1	Total Expenses	1,449.92	3,714.51	1,491.35	8,715.37
3	Profit/(Loss) Before Tax (1-2)	135.23	359.64	171.70	669.01
4	Exceptional items Income / ( Expenses ) :	-	-	-	-
5	Profit/(Loss) Before Tax (3-4)	135.23	359.64	171.70	669.01
6	Tax Expense	24.65	196.71	43.30	304.50
1	a) Current Tax	60.25	202.51	43.21	285.57
1	b) Deferred Tax	(35.60)	(5.81)	0.09	18.92
7	Profit/(Loss) for the period (5-6)	110.58	162.93	128.40	364.52
8	Other Comprehensive Income:				
1	a) Items that will not be reclassified to profit or loss	(1.11)	(1.14)	-	(1.14)
1	b) Tax impact relating to items that will not be				
١.	reclassified to profit or loss	0.28	0.28	·	0.28
9	Total Comprehensive Income for the period (7+8)	109.75	162.08	128.40	363.67
10	Paid up Equity Share Capital			l	
l	(Face Value of ₹ 10 per share)	309.00	309.00	309.00	309.00
11	Other Equity (excluding revaluation reserve)				
12	Earnings per Share (EPS)	0.55	- 0-	4.40	
1	a) Basic EPS (₹)	3.55	5.25	4.16	11.77
$\vdash$	b) Diluted EPS (₹)	3.55	5.25	4.16	11.77

'Not annualised

Place: Mumba

Date : July 15, 2024

Notes to the Unaudited Financial Results for the guarter ended June 30, 2024 The above financial results is field with the Stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclsoures Requirements) Regulation, 2015. The detailed Notes of the above financial result are aviilable on the website

of Stock Exchange viz. www.bseindia.com and same is also avilable on the company website viz. www.mep.ltd. For and on the behalf of the Board of Director DIN: 03408989

#### व्हेंचुरा गॅरंटी लिमिटेड

पाद्वारे नोटीस देण्यात आली आहे की व्हेंचुरा गॅरंटी लिमिटेडचे एनबीएफसीचे व्यवसाय करण्यासाठी **नोंदणीचे प्रमाणपत्र** क्रमांक १३.००२२४ हरवले / चुकले आहे आणि त्यासंदर्भात डुप्लिकेट प्रमाणपत्र जारी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे अर्ज करण्यात आला आहे.

जर कोणाला शोधलागले असल्यास ते कृपया कंपनीकडे परत करू शकतात, ''आय-थिंक टेक्नो कॅम्पस, बी-विंग, ८वा मजला, पोखरण रोड क्र.२, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे बंद, ठाणे(पश्चिम)

अनधिकृत घटकांकडून नोंदणी प्रमाणपत्राचा गैरवापर करण्यापासून जनतेला सावध केले जात आहे

व्हेंचुरा गॅरंटी लिमिटेड करिता सधा गणपती कंपनी सचिव

संचालव

डीआयएन : ००५०६६६३

स्थळ: ठाणे दिनांक : १६/०७/२०२४ (एसीएस क्रमांक ९३४२)

IDEAL INSTITUTE OF NURSING
ideae indifficie di nondina
A Unit of Ideal Foundation
DEGLUDEMENT
REQUIREMENT

Application are invited for the appointment on following teaching post in institute

S. No Post No. of Post Associate Professor (Paediatric Nursing) 01 02 Lecturer (Medical Surgical Nursing) Interested and Eligible candidates (As per MUHS, Nasik And INC, New Delhi)

can send his/her updated resume with relevant documents and passport size photo to hridealwada@gmail.com. Last date of application on or before 22-07-2024 Address: Plot No-40, Pimplas Road, Village-Posheri, Taluka Wada,
Diet-Palghar, Maharashtra, 421303; Contact No. 6350568156

### कश्मीरा इन्व्हेस्टमेंट अँड लीजिंग प्रायव्हेट लिमिटेड

याद्वारे नोटीस देण्यात आली आहे की कश्मीरा इन्व्हेस्टमेंट अँड लीजिंग प्रायव्हेट लिमिटेडचे एनबीएफसीचे व्यवसाय करण्यासाठी **नोंदणीचे प्रमाणपत्र** क्रमांक १३.००७५३ हरवले चकले आहे आणि त्यासंदर्भात डप्लिकेट प्रमाणपत्र जारी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑप

इंडियाकडे अर्ज करण्यात आला आहे. जर कोणाला शोधलागले असल्यास ते कृपया कंपनीकडे परत करू शकतात, ''आय-थिंक टेक्नो कॅम्पस, बी-विंग, ८वा मजला, पोखरण रोड क्र.२, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे बंद,

ठाणे (पश्चिम)-४०० ६०७.' अनिधकृत घटकांकडून नोंदणी प्रमाणपत्राचा गैरवापर करण्यापासून जनतेला सावध केले

जात आहे.

कश्मीरा इन्व्हेस्टमेंट अँड लीजिंग प्रायव्हेट लिमिटेड करित हेमंत गुरव

गोलकुंडा डायमन्डस ॲण्ड ज्वेलरी लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: जी-३०, जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स-३, सिप्झ,

अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९६. सीआयएन:एल३६९१२एमएच१९९०पीएलसी०५८७२९

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात संपलेले वर्ष संपलेली तिमाही | संपलेली तिमाही तपशील 38.03.2028 30.08.7078 30.08.2023 पूर्नविलोकीत पूर्नविलोकीत लेखापरिक्षीत ६०००.६७ 4869.96 २३०४७.२६ गावधीकरिता निव्वळ नफा (कर व अपवादात्मक बाबपूर्व) ४७३.१२ १२८९.२७ 46.63 ४७३.१२ करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाबनंतर) १२८९.२७ 46.63 न्रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाबनंतर) १६१.८९ ३५४.१२ ४३.७३ 8.04 ४.२६ ७.३८ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) 344.86 42.22 ९६६.१५

६९६.४१

4.06

६९६.४१

63.0

६९६.४१

83.68

. सौमिकत 4.06 63.0 १३.८१ वरील वित्तीय निष्कर्ष लेखासमितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि १६.०७.२०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या

www.bseindia.com व कंपनीच्या www.golkunda.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे.

स्थगित कराची तरतद वित्तीय वर्षाच्या अखेरीस केली जाईल.

उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपुर्व व नंतर)

स्थळ: ठाणे

नमभाग भांडवल

राखीव (पूर्नमूल्यांकीत राखीव वगळून)

दिनांक : १६/०७/२०२४

मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठीत/पूर्ननमृद करण्यात आले कंपनी एकमेव व्यवसाय विभाग अर्थात जेम्स ॲण्ड ज्वेलरीचे उत्पादन व विक्रीमध्ये कार्यरत आहे

गोलकुंडा डायमन्डस ॲण्ड ज्वेलरी लिमिटेडकरिता

सही/ अरविंद दाधा ठेकाण: मुंबई व्यवस्थापकीय संचालव

दिनांक: १६.०७.२०२४



एलं.बी.एस, मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई- महाराष्ट्र ४०००८६. ५२४५ ईमेल: <u>cs@corallab.com</u> | संकेतस्थळ: <u>www.corallab.com</u>

भागधारकांना सूचना गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयइपीएफ) मध्ये इक्विटी शेअर्सचे हस्तांतरण

भागधारकांना याद्वारे सुचित केले जाते की कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम १२४ (६) च्या तरतृदींनुसार, वेळोवेळी सुधारित केलेले गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ ("नियम" सह,२०१६-२०१७ या आर्थिक वर्षासाठी घोषित केलेला अंतिम लाभांश, जो ७ (सात) वर्षांच्या कालावधीसाठी दावा न केलेला होता, २६ **ऑक्टोबर २०२४** रोजी आयइपीएफमध्ये जमा केला जाईल. ज्या समभागांवर सलग सात वर्षे लाभांशाचा दावा केला गेला नाही ते देखील नियमांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार आयइपीएफच्या डीमॅट खात्यात हस्तांतरित केले जातील. नियमांमध्ये नमुद केलेल्या आवश्यकतांचे पालन करून, ज्यांचे शेअर्स आयइपीएफ डिमॅट खात्यात हस्तांतरित केले जाण्यास उत्तरदायी आहेत अशा सर्व संबंधित भागधारकांना त्यांच्या नवीनतम उपलब्ध पत्त्यावर वैयक्तिक

माहिती/सचना पाठवल्या जात आहेत. कंपनीने अशा भागधारकांचे तपशील आणि

आयइपीएफसस्पेन्स खात्यात हस्तांतरणासाठी देय असलेल्या समभागांचे तपशील

www.corallab.com या वेबसाइटवर अपलोड केले आहेत. या संदर्भात, कृपया खालील गोष्टी लक्षात घ्या:

जर तुमच्याकडे फिजिकल फॉर्म मध्ये शेअर्स असतील तर: केवायसी तपशीलांचे नामांकन आणि अपडेट करण्यासाठी संबंधित प्रारूप (फॉरमॅट्स) उदा; फॉर्म आयएसआर-१, आयएसआर-२, आयएसआर-३, एसएच-१३, एसएच 🗕 १४, आणि सेबी परिपत्रक खाली नमूद केल्याप्रमाणे आरटीए वेबसाइटवर उपलब्ध आहेतः

<u>https://www.linkintime.co.in</u> ⇒ Resources ⇒ Downloads ⇒ General ➡ Formats for KYC पहिल्या धारकाचे नाव असलेले मूळ रद्द केलेले धनादेशाचे पान, सादर केले गेले नाहीतर पहिल्या सुरक्षा धारकास बँकेने साक्षांकित केलेल्या बँकेच्या पासबुकची / स्टेटमेंटची प्रत सादर करणे आवश्यक आहे जे नवीन बँक तपशीलांची नोंदणी करण्यासाती अनिवार्य आहे

फोलिओ केवायसी अनपालन असल्यास. सेबी च्या नियमांनसार थकबाकीची देयके थेट बँक खात्यात जमा केली जातील. जर फोलिओ केवायसी अनुरूप असेल तर भौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या भागधारकांना पेमेंट केले जाऊ शकते. तुमच्या नावावर (नावांवर) नोंदणीकृत मूळ शेअर सर्टिफिकेट (सर्टिफिकेट्स) आणि तुमच्यांकडे असलेल्या मूळ शेअर सर्टिफिकेट्सच्या बदल्यात आयइपीएफ कडे डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट ... (सर्टिफिकेट्स) जारी केले जातील आणि हस्तांतरित केले जातील, ते आपोआप रद्द केले जातील आणि वाटाघाटी न करण्यायोग्य मानले जातील.

· जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण केलेअसतील तर: तुमचे डिमॅट खाते आयइपीएफ मध्ये हस्तांतरित करण्यासाठी जबाबदार असलेल्या समभागांसाठी डेबिट केले जाईल. क्लायंट मास्टर लिस्टची प्रत सबमिट केली गेली पाहिजे. डीमॅट खात्याच्या विरोधात नोंदणीकृत बँक खात्यात पेमेंट केले जाईल.

१८ ऑक्टोबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी वैध दावा प्राप्त न झाल्यास, कंपनी पुढील कोणत्याही सूचना न देता कॉर्पोरेट कारवाईद्वारे आयइपीएफ प्राधिकरणाकडे समभाग हस्तांतरित करण्यास पुढे जाईल. कृपया नोंद घ्यावी की दावा न केलेल्या लाभांशाची रक्कम आणि आयईपीएफला दिलेल्या नियमांनुसार हस्तांतरित केलेल्या समभागांच्या

संदर्भात कंपनीविरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही. ह्याची नोंद घेतली जावी की संबंधित भागधारक, समभाग आणि दावा न केलेला लाभांश आणि आयइपीएफ प्राधिकरणाकडून आयइपीएफ खात्यात हस्तांतरित केलेल्या समभागांवर, आयइपीएफ-५ ऑनलाइन विहित फॉर्ममध्ये अर्ज करून आणि आयइपीएफ-५ फॉर्ममध्ये नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांची भौतिक प्रत कंपनीच्या नोडल ऑफिसरला पाठवून दावा करू शकतात, जे नियमांनुसार विहित केलेले आहे

आणि जे <u>www.iepf.gov.in</u> या आयइपीएफच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी किंवा वरील प्रकरणावरील कोणत्याही प्रश्नांसाठी, भागधारकांना, कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट मेसर्स लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड; सी - १०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०० ०८३, दरध्वनी. क्रमांक + ९१ ८१०८११६७६७ , ईमेल: rnt.helpdesk@linkintime.co.in यांच्याशी संपर्क साधण्याची विनंती केली जात आहे. कृपया तुमच्या सर्व संप्रेषणांमध्ये खालील तपशील द्या: १. कंपनीचे नाव, २. फोलिओ क्रमांक किंवा डीपी आणि क्लायंट आयडी, ३. शेअरहोल्डरचे नाव, ४,. संपर्क क्रमांक, ५. ईमेल आयडी. पत्ता पुरावा म्हणून शेअरहोल्डरचे स्वयं-साक्षांकित केवायसी दस्तऐवज जसे की पॅन, रद्द केलेले चेक लीफ

कोरल लॅबोरेटरीज लिमिटेड करीता

ध्वनी देसाई **दिनांक :** १७ जुलै, २०२४ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

आणि नवीनतम युटिलिटी बिल प्रदान करा.

महाराष्ट्र–४१३२०३. जीटीएस क्र.३९०७ चा उर्वरित क्षेत्र; **दक्षिण:** रस्ता पुढे नमुद बिगरशेत जमिनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.७०६ २० एप्रिल, २०२४ रु.२९,९५,६९४/-११ जुलै, . 9वा मजला, इमारत ए, रिजेन्टस पार्क, खारघर, गाव रोहिंजन, कर्ज क्र.: एच४०५एचएचएल०६७९८७३ व एच४०५एचएलटी०७५३५३७ कर्जदार/सह–कर्जदार: (रुपये एकोणतीस लाख पनवेल, रायगड-४१०२०६. च्याण्णव हजार सहार ?. योगेश साथीयन कुमार (मयताचे कायदेशीर वारसदार यांचे मार्फत) चौऱ्याण्णव फक्त) (कर्जदार) पत्ता: फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, धरती आंगन कोहौसो., प्लॉट क्र.३७ सेक्टर ३५ई, खारघर, पनवेल, नवी मुंबई, महाराष्ट्र-४१०२१० देनांक: १७.०७.२०२४, ठिकाण: करमळा व रायगड सही / – प्राधिकृत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड